



# पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर

डॉ.बा.आं.मार्ग, मिल कॉर्नर, औरंगाबाद शहर-४३१००९ (महाराष्ट्र)

दि०५/०५/२०१८.

## प्रेस नोट

### बनावट कागदपत्र तयार करून ट्रक विक्री करून फसवणारे आरोपीस गुन्हे शाखेने केली अटक.

दि.०५/०५/२०१८:-फिर्यादी बुऱ्हानखान दिलावर खान रा. खंडाला ता. वैजापूर यांनी आरोपी शेख बाबर व त्याचे साथीदाराकडून सुमारे चार महिन्यापूर्वी दोन लाख ंन्नास हजार रुऱ्यात खरेदी केला असून ट्रकच्या कागदपत्रावर MH-20-DE-2906 असा नंबर होता. फिर्यादीने सदरचा ट्रक स्वतःचे नावावर करून घेण्यासाठी आरोपीस NOC व कागदपत्रांची वेळोवेळी मागणी केली परंतु आरोपीने मूळ कागदपत्रे देण्यात टाळाटाळ केली. फिर्यादीस ट्रक व व्यवहारा बाबत शंका आल्याने फिर्यादीने अधिक माहिती घेतली. ट्रकचे कागद पत्रानुसार मूळमालक खीजर खान बशीर खान रा. उस्मानपुरा औरंगाबाद हे असून त्यावर टाटा कंपनीचा LPT २५१८/४८ मॉडेल वर्ष ०६/२०११, इंजिन क्र. २१A४८४०६१६५, चेसीस क्र. MAT४४८०३५A५C३००४५ असा आहे. फिर्यादीने प्रत्यक्ष ट्रकवरील चेसीस क्र. व इंजिन क्र. तपासणी व खात्री केली असता इंजिन क्र. मध्ये तफावत असून चेसीस नं. घासलेला दिसून आला. त्यावरून फिर्यादीची पोलीस ठाणे MIDC सिडको येथे कलम ४२०,४६८,४७१,३४ भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या पथकाने मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कसोशीने तपास केला. सदर गुन्ह्यातील आरोपी शेख बाबर शेख अख्तर वय ३८ वर्ष रा. देवळाई चौक औरंगाबाद मूळ रा. बायजीपुरा औरंगाबाद याची माहिती काढली, शोध घेतला असता खात्रीलायक माहिती मिळाली कि, तो पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसून धूत हॉस्पिटल जवळ येणार आहे अशी माहिती मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने नमूद ठिकाणी सापळा लावून शेख बाबर शेख अख्तर यास शिताफीने छापा टाकून कारसह पकडले.

शेख बाबर शेख अख्तर वय ३८ वर्ष याचे ताब्यात बनावट क्रमांकाची एक MH-49-F-0622 या क्रमांकाची स्विफ्ट कर मिळून आली असून या कार बाबत त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता या कारचा मूळ क्र. MH-20-DJ-3885 असा असून सदर कार चोरी झाल्याबाबत पोलीस ठाणे खुल्ताबाद येथे गुन्हा दाखल आहे.

१) एक ४,००,०००/ रु. कि.अं. ची स्विफ्ट कार २) विविध कंपनीचे जुने वापरते ९ मोबाईल फोन सीमकार्ड सहित शेख बाबर याच्या ताब्यातून जप्त केले आहे. त्याचप्रमाणे सदर गुन्ह्यात नमूद कागदपत्रांची हेराफेरी केलेला. ३) ट्रक कि.अं. १२,५०,०००/ रु. असा एकूण १६,७७,७६०/ रु. चा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर आरोपीस गुन्ह्यात अटक केलेली असून आरोपीने साथीदारांच्या मदतीने अशा प्रकारचे आणखी किती गुन्हे केले आहेत, त्याचे साथीदार कोण कोण आहेत, त्यांचा तपास व शोध घेण्यात येत असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदर कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री.मिलिंद भारंबे, मा.पोलीस उपायुक्त(मुख्यालय) डॉ.दिपाली धाटे/घाटगे,सहाय्यक पोलीस आयुक्त(गुन्हे)श्री.रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोउनि अनिल वाघ, पोहेकाँ/ सुभाष शेवाळे, पोना/सतीश हंबरडे, भगवान शिलोटे, विजयानंद गवळी, सुधाकर राठोड, पोकाँ/अशरफ सय्यद, सिद्धार्थ थोरात, नितीन धुळे, संजय खोसरे,लालखा ठाण यांनी बजावली आहे.

SD/-  
(रामेश्वर थोरात)  
सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे)  
औरंगाबाद शहर